

June 19, 2020

**BSE Limited,**25th Floor, P.J. Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub: Notice to shareholders of the Company regarding transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Account Ref: Company Code No. 526821.

The Company has sent intimation letters to those shareholders whose dividend has remained unclaimed/unpaid since F.Y. 2012-13 for a period of seven consecutive years, requesting them to claim the Dividend by 30<sup>th</sup> July, 2020.

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of the notice for the attention of Shareholders of the Company in respect to transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account, published on 19<sup>th</sup> June, 2020 in The Free Press Journal in English language and Navshakti, in Marathi language.

You are requested to take above information on your records

Thanking you,

For DAI-ICHI KARKARIA LIMITED

Kavita Thadeshwar Company Secretary

Encl: as above

## DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civi or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisemen published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journa has no role to play.

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public in general at large that my client, Mr. Parvez Framroze Engineer is the lawful owner and the Member of the building known as Sea Breeze Premises Co- op.
Hsg. Soc. Ltd., ("the Said Society")
having address at Seven Bungalows,
Off. J. P. Road, Versova , Andheri
(West), Mumbai – 400 061 and holding
Flat No. 501 on 5th Floor ("the Said Flat No. 501 on 5th Floor ("the Said Flat") and membership by virtue of holding Share Certificate No. 030 comprising five fully paid up shares of Rs. 50/- each bearing numbers from 146 to 150 ("the Said Shares"). My client, Mr. Parvez Framroze Engineer is willing to transmit his shares, title and interest in respect of the said semborship and the said Flat.

No. 501 to the prospective Transferee for a valued consideration.

All person/persons having any kind of

All persons having any kind or claims or objections of whatsoever by way of Sale, Exchange, Mortgage, Tenancy, Trust, Charge, Gift, Succession, Inheritance, Possession, Easement, Lease, Lien or otherwise, howsoever are hereby requested to inform the same in writing with supporting documents to the undersigned mentioned address within 15 days from the date of publication of this notice, failing which, the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned and title clearance certificate shall be issued in my client's favour and thereafter no complaint/objection shall be entertained and the same shall be null and void. claims or objections of whatsoever by

and volci.
Mr. Suresh R Sawant Advocate High
Court, Mumbai
53/C/7, Tapovan Co-op. Hsg. Soc. Ltd.
NNP Plot No. 2, Off. Film City Road,
Goregaon (East), Mumbai – 400 065.
Contact & What's App Nos:

9821520712 / 9324027835 Email : adv.sureshsawant@gmail.com

## **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given to the Public that

SHRI SHAILESH CHAMPAKLAL MEHTA & SMT. NINA SHAILESH MEHTA, are negotiating to sell the Flat and One Covered Car Parking, more particularly described in the Schedule hereunder written, to ou

ALL PERSONS having any claim in respec thereof by way of sale, exchange, mortgage gift, charge, trust, inheritance, possession lease, lien or otherwise howsoever are hereby requested to inform about the same in writing to the undersigned at their Office at 501, Niranjan, 99, Marine Drive, Mumbai - 400 002 within 21 days from the date hereof failing which, the claim or claims if any of such persons or person will be considered to have been waived and/o

abandoned SCHEDULE ABOVE REFERRED TO

nterest in 5 (Five) fully paid-up Shares of Rs. 50/- each embodied in the Share Certificate No. 6 bearing distinctive Nos. 26 to 30 (both inclusive) of the Cumballa Hill Sujata Co-op. Housing Society Ltd. and incidental to that has right to use and approve, the Audited occupy Flat No. 301 admeasuring 645 sq. ft. carpet area on the 3rd Floor and 1 Stilt Parking in the building known as "SUJATA" 31st March, 2020 and to consider of CUMBALLA HILL SUJATA Co-op. and recommend final dividend Housing Society Ltd. situated at 143-B, August Kranti Marg, Near Advani Chamber, Mumbai-400 036 bearing C.S. No. 573 of Malahar & Cumballa Hill Division and building constructed in the year 1975/76 & the building consist of Ground +7 Floors. Dated the 19th June, 2020.

Sd/ (NIRAJ PUNMIYA) ADVOCATE



22, Rajabahdur Mansion 4th Floor Opp. S.B.I. Main Branch, Near Stock Exchange Mumbai Samachar Marg, Fort,

## NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 26th June, 2020 inter-alia to consider and approve the following matters:

1. Audited Financial Results of the Company for the fourth quarter and year ended

. Shifting of the Registered Office of the Company from the "State of Maharashtra" to the "National Capital Territory of Delhi" subject to the approval of members at the ensuing Annual General Meeting and other matter, if any

Place: Mumbai

For **JAYABHARAT CREDIT LIMITED** 

Arun Mitter Date: 18.06.2020

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to public at large that my clients, Mr. Mohan Lavu Mestry & Mrs. Nisha Mohan Mestry intend to purchase Flat No. 201, in Building No.D-31 of R.M.G.Unit No.14 Co-op. Hsg. Society Ltd., Gokuldham, Goregaon (East), Mumbai 400 063, bearing C.T.S. No. 98-A-4 of village Chincholi in Borivali Taluka of Mumba Suburban Districts, alongwith corresponding shares bearing nos.026 to 030 in share certificate no. 06, issued by R.M.G.Unit No.14 Co-op. Hsg. Society Ltd., and his right, title and interest in the said Flat, from Mr. Digambar Shankar Kanade, son of late Mr. Shankar Waman Kanade. All persons having any claim of any nature whatsoever in the above said

Flat & Shares by way of sale, exchange lease, license, trust, lien, easement inheritance, possession, attachment Inheritance, possession, attachment, lispendens, mortgate, charge, gift or otherwise howsoever, are hereby required to make the same known with copies of all supporting documents to the undersigned at E-10, Shoppers Spot, Near Dindoshi Court, Gen.A.K.Vaidya Marg, Malad (E), Mumbai 400 097 within 15 days of publication of this rotte failing which publication of this notice, failing which the same shall be deemed to have been waived and my clients shall complete the transaction without

Prashant M. Deshmukh

Dated, 19th June, 2020

## HIND RECTIFIERS LTD.

Regd. Office & Works: Lake Road Bhandup (W), Mumbai-400078 Tel.No.: + 91 22 2569 6789 Fax: +91 22 2596 4114 CIN: L28900MH1958PLC011077

## rs@hirect.com, www.hirect.cor **NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors is scheduled to be held on Friday, the 26<sup>th</sup> June, 2020 at Mumbai to inter-alia conside Financial Results of the Company for the quarter financial year ended on on equity shares of the Company

The said information is also available on the Company's website at www.hirect.com and may also be available on the website of the stock exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com

for the financial year 2019-20.

For HIND RECTIFIERS LIMITED

Meenakshi Anchlia Company Secretary and

Compliance Officer

Place: Mumbai

Date : 18th June, 2020

Registered Office: A3, 5th Floor, Safal Profitaire, Near Prahla Nagar Garden, Ahmedahad - 380015 Corporate Office: CFM Asset Reconstruction Pvt. Ltd., 1st Floo Wakefield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai - 400038.

CFM

## Phone: +91 22 40055280 / 40055282 **POSSESSION NOTICE** FOR IMMOVABLE PROPERTY

The Authorized Officer of the CFM Asset Reconstruction Pvt. Ltd.(CFM-ARC) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule (3)of the security Interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notices dated 13.02.2020 under section 13(2) of the SARFAESI Act, 2002 calling upon Masala Gruh Properties Pvt. Ltd. - Borrower and Mortgagor No. 1, Ms. Kriti R Kumar - Director 8 Guarantor, Mr. Rishabh S Saklecha - Director & Guarantor, M/s. M M Poonjiaji & Co Corporate Guarantor and Mortgagor No. 2, to repay Rs. 18,06,49,676.31/- (Rupees Eighteen Crore Six Lakh Forty-Nine Thousand Six Hundred Seventy-Six &Thirty One Paise only) as on 31.01.2020 and together with further interest plus costs, charges and

The borrower, guarantors and mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 17.06.2020.

nses etc. within 60 days from the date of receipt of the said notice

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the CFM-ARC for an amount of Rs.18.06.49,676.31/- (Rupees Eighteen Crore Six Lakh Forty-Nine Thousand Six Hundred Seventy-Six & Thirty One Paise only) as on 31.01.2020 together with further interest plus costs, charges and expenses etc. thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the

Act, in respect of time available, to redeem the secured assets.

# DESCRIPTION OF MORTGAGE AND HYPOTHECATION

House No. 40-42, known as Belgaumwalla House situated on a land admeasuring 234 sq yrds equivalent to 196.65 Sq. Mts. or thereabouts and being C S No. 172 of Bhuleshwa Division, a structure of ground + 2 story building situated at 1st Marine Street, Anandila Poddar Marg, Mumbai -400002 and standing thereon and bounded as under: (along-with Transferrable Tenancy Rights of tenanted premises along-with easementry, ingress pathways, rights, benefits and other similar/ancillary rights thereto ) - by Mortgagor No.1 8 No.2. **On or towards the East by**: a passage and beyond that partly by the property late of Borjorji Rustomjji Karak, On or towards the South by: First Marine Street now known as Anandilal Poddar Marg, On or towards the West by: Partly by a private passage common to the hereditaments and premises hereby granted and to the property now or late Aishabal Abdul Aziz and partly by public passage, **On or towards the North by**: A passage and beyond that by the property now or late of Haji Suleman.

Hypothecation of all the current assets of the company namely stock of Raw Material, stock n process, semi-finished & finished goods, consumable stores & spares, Bills receivable Book debt and all other movables, both present and future.

The Notice dt 13.02.2020 issued u/s 13(2) of the SARFAESI Act has been served and delivered There are no objections raised till date to the said notice dt 13.02.2020by any of the parties.

Date : 17.06.2020 Place : Mumbai Authorized Officer, CFM Asset reconstruction Pvt. Ltd. (Acting as trustee of CFMARC Trust -1 PMC)



CIN: L99999MH1988PLC047408 Registered Office: Man House, 101, S.V. Road, Opp. Pawan Hans,

Vile Parle (West), Mumbai - 400 056 Website: www.mangroup.com; Email: investor.relations@maninds.org

## NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, June 23, 2020 to consider and approve, inter alia, the audited financial results for the quarter and year ended March 31, 2020.

Further, pursuant to Regulation 47(2) of the said Regulations, this intimation is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and Nationa Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's Securities are listed and shall also be available on the website of the Compan www.mangroup.com).

For Man Industries (India) Limite Place: Mumbai

Date: June 17, 2020

R. C. Mansukhani

# SETUBANDHAN INFRASTRUCTURE LIMITED

(Formerly known as Prakash Constrowell Limited) CIN: L45200MH1996PLC095941 Regd. Office: The Exchange, Near Ved Mandir, Tidke Colony Trimbak Road, Nashik - 422002

Phone: 0253 2315269 | Website: www.prakashconstro.com | E-mail: info@prakashconstro.com

## NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is nereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, June 30, 2020, inter alia, to consider and approve Audited Financial Results of the Company for the quarter/year ended on March 31, 2020.

The said Notice may be accessed on the Company's website at www.prakashconstro.com and may also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com. Pursuant to this, the Company has decided that the close period (i.e. closure of trading window) commence from April 1, 2020 and end 48 hours after the results are made public on June 30, 2020.

For Prakash Constrowell Limited

Place: Nashik Date: June 18, 2020 Prakash Laddha

## **PUBLIC NOTICE**

Notice is given to the public at large that Mr. Naval Noshir Katrak, who was a member of our Society, died on 21 July 2019. By a will dated 13th January 2011 and nomination dated 1st January 2016 the deceased member has bequeathed the flat and shares of the society, more particularly described in the schedule written hereunder, to the name of the beneficiaries/nominees namely Ms. Soonoo N. Katrak, Mrs. Hira Homi Pavri, Mrs. Vira Soli Contractor. The said beneficiaries/nominees have made an application to the Society for transfer of the said flat and shares to their name in the records of Society.

If any person or financial institution has any claim or objection for transfer of said flat and shares of the society to the name of above named beneficiaries/nominees, by way of inheritance, lien, mortgage, gift, sale, exchange, attachment or in any other manner shall contact the undersigned at the address stated hereunder with documentary evidence for their objection or claim within 15 days from the date of publication of this notice. If no objection or claim is received within the stipulated period, the society shall transfer the said flat and shares to the name of beneficiaries/nominees in its records

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. 1B admeasuring 560 Sq.ft. built up area on the 1st floor of the building 'HOLLY HOUSE' in the housing complex 'Eden Woods' constructed on the plot of land bearing Gat No. 56, Hissa No. 2,3,4A,5A and 6, Village-Chitalsar-Manpada, Thane (W)-400610 alongwith 5 (Five) ully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos from 006 to 010 issued by Society vide share certificate no. 02.

Date: 19.06.2020

For Eden Woods Holly House Co-op, Hos, Soc, Ltd.

**HDFC** securities

**HDFC SECURITIES LIMITED** 

Regd Office: Office Floor 8, I think Techno Campus Building

B- Alpha, Kanjurmarg (E), Mumbai 400042

(CIN No. U67120MH2000PLC152193)

Tel: + 91 22 61717344 Fax No.: + 91 22 30753435

Email: venkitakrishnan.easwaran@hdfcsec.com

Website: www.hdfcsec.com

NOTICE is hereby given that pursuant to Section 91 of the

Companies Act, 2013 and the rules made thereunder, the

Company has fixed record date on Saturday, 27th June,

2020 for the purpose of payment of Interim Dividend of

Rs. 56/- per share for the financial year 2020-21, as declared

by the Board of Directors by way of a circular resolution

approved by majority of the Directors on 18th June, 2020.

Shareholders holding shares (both in electronic and

physical form) as on the record date shall be entitled to

Shareholders are requested to intimate the Company/

Depository Participant (DP), changes, if any, in their

**PUBLIC NOTICE** 

We would like to inform the general public that the below mentioned Original

Deeds of Release and Original Deeds of Gift have been lost, if any one finds the documents or has any objections can contact the below said person on or before

5 days from the date of the said publication. The same has been registered with

O N Nagar, Police Station, Andheri vide Ref.No.1409/2020 dated 16.06.2020. The certified true copies of the said Title deeds will be treated as Original

documents in future references for any transaction to be made in respect of the

DETAILS OF ORIGINAL DOCUMENTS LOST

Original Deed of Release dated 25/01/2016 duly stamped and registered with the Sub-Registrar, Andheri-1, under Serial No. BDR-1/897 of 2016 on 27/01/2016 executed by Mr. Rajendra Prasad Saraf,

Mrs. Kalpana Agarwal and Mrs. Kabita Chaudhary in favour of Mr. Rahul Rajendra Saraf (since deceased) AND Original Deed of Gift

dated 16th November, 2016 registered with the Sub-Registrar, Andheri

-1 under Sr. No. BDR-1/12118 of 2016 on 16/11/2016 executed by Mrs. Roshni Rahul Saraf in favour of Mr.Rahul Rajendra Saraf (since deceased) BOTH in respect of property being Flat No. A/503, 5th Floor, Jal Darshan CHSL, A- Wing, Ruia Park, Juhu, Mumbai-400 049 admeasuring 830 Square Feet, Built- up on land bearing Survey No. 44/H, 1(Part) & 2(Part), CTS No. 72/B, Village Juhu, Taluka Andheri Mumpai Suhurhan District

Original Deed of Release dated 25/01/2016 duly stamped and

registered with the Sub-Registrar, Andheri-1 Mumbai Suburban District, under Serial No.BDR-1/896 of 2016 on 27/01/2016executed by

Mr. Rajendra Prasad Saraf, Mrs. Kalpana Agarwal and Mrs. Kabita Chaudhary in favour of Mr. Rahul Rajendra Saraf (since deceased) AND Original Deed of Gift dated 16th November, 2016 registered with the

Sub-Registrar, Andheri- 1 under Sr. No. BDR-1/ 12119 of 2016 on

16/11/2016 executed by Mrs. Roshni Rahul Saraf and Mr. Rajendra Prasad Saraf in favour of Mr. Rahul Rajendra Saraf (since deceased)

BOTH in respect of property being Flat No. 1801, 18th Floor, Building No. 5. Raheja Classique, CHSL, New Link Road, Oshiwara. Andheri West, Mumbai 400 061. admeasuring 1145 Square Feet (Carpet area) with Stilt Car Parking no. COO76 & COO77 on land bearing survey no.41, CTS No. 619A & 619B/1 to B/3, Village Oshiwara, Taluka Andhori West Mumbai Suburban District

Original Deed of Gift dated 20.03.2017duly stamped and registered

with Additional Registrar, Assurance-III. Kolkata on 22.03.2017

under Deed No. I-1903-00589/2017 executed by Mr. Rajendra Prasad Saraf, Mrs. Kalpana Agarwal and Mrs. Kabita Chaudhary in favour of Mr. Rahul Saraf (Since deceased) in respect of Residential

property at Plot No.408, Bunglow No.12, J.L.No.24, Netaji Subhash Chandra Bose, Raniganj, District Burdwan, West Bengal

Deputy General Manager Bank of India, Andheri LCB

Taluka, Andheri, Mumbai Suburban District,

Andheri West, Mumbai Suburban District.

By Order of the Board

N. E. Venkitakrishnan

ANDHERI LARGE CORPORATE BRANCH

M.D.I Building, 1st Floor, 28, S. V. Road, Andheri (West), Mumbai - 400 058

Tel: 022-26246790, 26714550.

E-mail: AndheriLCB.MumbaiNorth@ba

**Company Secretary** 

the Interim Dividend to be paid by the Company.

registered address at an early date.

Mumbai,

S.No.

June 19, 2020

बैंक ऑफ इंडिया BOI

Relationship beyond banking

## MAHARASHTRA INDUSTRIAL **DEVELOPMENT CORPORATION**

E Tenders are invited for below work from registered cor

	40.0.0.				
Sr. No.	Name of Work	Estimated Cost			
1	M&R to Ransai Water Supply Scheme Replacement of existing damaged expansion joint & supplying, Providing, erecting and com- missioning, installation of SS 304 Expansion Bellow with allied works 2nd Call	39,30,056.00			
2	Addl. Lote-Parshuram Indl. Area Supplying, Providing, Erecting and Commissioning of 5.00 MT electric operated overhead crane at new pure water pump house Lote 2nd Call	15,75,356.00			
3	M&R to Roads in Dombivali Industrial AreaRemoval of unauthorized construc- tion As is Where is basis on plot No. C-3, phase-II, Dombivali Indl.Area 2nd Call	0.00			
4	M & R to Street Lights in Taloja Industrial AreaAnnual comprehensive maintenance of street light in L & V zone with replacement of	23,74,282.00			

The blank tender forms for above works will be available from 19/06/2020 to 29/06/2020 for on MIDC's Website http://www.midcindia.org.

Interested agencies may upload their queries for above works before 22/06/2020. Answers to the queries / MIDC Clarification will be available from 24/06/2020 on Website of

# 本

## DAI-ICHI KARKARIA LIMITED CIN:L24100MH1960PLC011681

Registered Office: Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg New Marine Lines, Mumbai - 400 020. E-mail: investor@dai-ichiindia.com Tel: 022-22017130/22015895 Fax: 022-22096976

# NOTICE

## TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfe and Refund) Rules, 2016, as amended ("the said Rules"), the dividend for the financial yea 2012 - 13 which remained unclaimed for a period of seven years will be credited to the Investo Education and Protection Fund (IEPF). The corresponding shares in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven consecutive years shall also be ransferred to Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to the provisions as set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to Investor Education and Protection Fund (IEPF) since they had not claimed dividend for seven consecutive years from the financial year 2012-13 onwards. The Company has uploaded details of such shareholders and shares due to transfer to IEPF Authority on its website at <u>www.dai-ichiindia.com</u>. Shareholders are requested to verify the details of unclaimed dividends nd shares liable to transferred to IEPF Authority

The concerned shareholders shall make an application to the Company/ Registrar latest b July 30, 2020 with a request for claiming unpaid dividend for the Financial year 2012-15 onwards so that the shares are not transferred to the IEPF. It may be noted that if no response or claim is received to the Company/ Registrar by July 30, 2020, the Company will transfe uch shares to the IEPF, without any further notice, by following the due process as mention n the Rules, which is as under

 In case of shares held in demat mode - by transfer of shares directly to demat account of IEPF Authority with the help of Depository Participants.

) In case of shares held in physical form - by issuance of duplicate share certificate and thereafter transferring to IEPF Authority. The original share certificate(s) which stand registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled.

The concerned shareholders may note that both, the unclaimed dividend(s) and the share transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF

n case the concerned shareholders have any queries on above subject matter and the Rules they may contact the Company's Registrar and Transfer Agent at Sharex Dynamic (India) Pvt. Ltd., C-101, 247Park, L.B.S.Marg, Vikhroli(West), Mumbai - 400 083.Tel: 2851 5606; 2851 5644/2851 6338, Fax: 2851 2885 or Email on support@sharexindia

For Dai-ichi Karkaria Limited

Place: Mumbai

## **FUTURE CONSUMER LIMITED** CIN: L52602MH1996PLC192090

Regd. Office: Knowledge House, Shyam Nagar, Off Jogeshwari Vikhroli Link Road, ogeshwari (East), Mumbai - 400 060 **| TeL No.:** +91 22 6644 2200 **| Fax:** +91 22 6199 5391 E-mail: investor.care@futureconsumer.in | Website: www.futureconsumer.in

## NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday 24th June, 2020 inter-alia, to consider and approve Audited Financial Results of the Company for the quarter and year ended on 31st March, 2020. he information relating to aforesaid meeting of the Board of Directors as provided

herein is also available on the Company's website <u>www.futureconsumer.in</u> and on the

ebsite of the stock exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mumbai

For Future Consumer Limited

Manoj Gagvani Date: 17th June, 2020 Company Secretary and Head - Legal

# **SOUTHERN RAILWAY**

Chennai - 600 023

MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT e-TENDER NOTICE FOR THE SUPPLY OF STORES NO.E-03/2020

The following e-Tenders are published in the IREPS website. Firms are requested to login to <a href="http://www.ireps.gov.in->login->E.Tender->Goods-8.Services">http://www.ireps.gov.in->login->E.Tender->Goods-8.Services (New)</a> and quote against these tenders. Manual quotations will not be entertained for these tenders. Closing time for all tenders 14:30 hours.

SI. No.	Tender No.	Item Description	Due Date
1.	04200105	Flange for fixing shock absorber	01-JUL-20
2.	04200877	Bogie Bolster Arrangement	01-JUL-20
3.	04200921	Kit for Brake Gear Bushes	10-JUL-20
4.	06204249	LPSheet	13-JUL-20
5.	26202360B	CAB Window Assembly for AC Loco	13-JUL-20
6.	06195030A	Supply and Installation of UTS Dot Matrix Printer	15-JUL-20
		· · · · · · · · · · · · · · · · · · ·	

Attention: Micro & Small Enterprises (MSEs). The benefits provided to MSEs under Public Procurement Policy for goods and services are as per details provided in the link http://www.ireps.gov.in->ireps public locuments->southern railways. **Principal Chief Materials Manager** 

Follow us on : twitter.com/GMSRailway

# VIP Clothing Limited

Registered Office: C-6, Road No.22, M.I.D.C., Andheri (East). Mumbai - 400 093, Website: www.vipclothing.in, Email ID: investor.relations@viporg.com Tel.: 91-2825 7624, 2825 7627, Fax: 91-22-2837 1023 CIN: L18101MH1991PLC059804

## NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 27th June, 2020, at the registered office of the Company, inter alia, to consider, approve and take on record the audited financial results of the Company for the quarter and financial year ended on 31st March, 2020.

As per Regulation 47(2), this notice is also available on the website of the Company at www.vipclothing.in and on website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

> For VIP Clothing Limited **Sunil Pathare**

Place : Mumbai Date: 18th June, 2020 **Chairman and Managing Director** 

# Thane Municipal Corporation, Thane

Re – E Auction Notice

Thane Municipal Transport had called e-Auction for 68 Nos. of Scrap Buses Lots system is planned on dt.07/01/2020.at 12.00 p.m. Re E-Auction for 12 Nos. Buses is planned on dt. 03/07/2020 at 12.00 p.m. Thane Municipal Transport Undertaking, Thane have engaged M/s.M.S.T.C.Ltd, (A Govt. of India Enterprise) having their Western Regional Office at 607 Raheja Center, Nariman Point, Mumbai 21. Telephone: 022-22886261 Fax: 022-22845130, Email; mstcwro@mstcindia.co.in to arrange disposal of our 68 Nos. of scrap buses lot system through e-Auction No. MSTC/WRO/THANE MUNICIPAL TRANSPORT UNDERTAKING/ 1/ THANE/19-20/30134 (237093) will be held on 07/01/2020. Re E-Auction for 12 Nos. Buses is planned on e-Auction No. MSTC/ WRO/ THANE MUNICIPAL TRANSPORT UNDERTAKING/1/ THANE/20-21/3027 (253469) dt. 03/07/2020 at 12.00 p.m. Interested customers are advised to visit M/s. M.S.T.C. Ltd.,'s website: www.mstcecommerce.com and take registration with M/s.M.S.T.C.Ltd., for participation in the above e-Auction for sale of 12 Nos. Scrap Buses. The details are available on the above website.

T.M.C/PR.O/TMT/162/2020-21 Dt.19.06.20 PLS VISIT OUR OFF.WEBSITE Thane Municipal Transport www.thanecity.gov.in

Transport Manager Undertaking, Thane

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

## **TREE AUTHORITY PUBLIC NOTICE**

In accordance with the provision under section 8 (3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto January 2018) 01 proposal from 'A' Ward in Zone-I, 01 proposal from 'G/South' Ward in Zone-II, 01 proposal from 'H/East' Ward in Zone III, 02 proposal from 'P/South' Ward in **Zone IV, 01** proposal from 'L' Ward, 02 proposal from 'M/East' Ward, 01 proposal from 'M/West' Ward in **Zone IV**, i.e. Total **09** proposals are received for getting approval of Tree Authority / Municipal Commissioner, Chairman, Tree Authority for removal of trees

The information of the trees for cutting / Transplanting in above mentioned proposals is available on mcgm website - www.mcgm.gov.in. - About us Ward/ Department Department manuals Gardens & Tree Authority 66 - Adv- 7 days - Z — I, II, III, IV, V

On account of pandemic covid - 19, citizens are requested to send the objections/suggestions on E-mail - sg.gardens@mcgm.gov.in on or before Dt. 25.06.2020 only instead of attending hearing personally on Dt. 25.06.2020 Objections/suggestions received after this date will not be entertained which may please may noted.

Supdt. of Gardens

FOR Homeless/Stranded Migrants/Workers for food & shelters

MCGM HELPLINE NUMBER 1800221292 from 9 a.m. to 9 p.m.

& Tree Officer i/c

PR0/234/ADV/2020-21

Kavita Thadeshwar

Regd. Office: Unit No. 601, Sigma IT Park, Plot No. R-203, R-204, T.T.C. Industrial Estate, Rabale, Navi Mumbai - 400701. CIN: L72900MH2017PLC292340 Phone: +91-22-4040 8080 Fax: +91 22-4040 8081

Trejhara

Trejhara Solutions Limited

Email: investor@trejhara.com Website: www.trejhara.com

NOTICE Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the

Company will be held on Tuesday 23" June, 2020 to consider and approve Audited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter and year ended on 31st March, 2020 and to recommend dividend, if any, subject to approval of Members. The said information would be available at website at

www.trejhara.com and would also be available at website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Trejhara Solutions Limited

Nilesh Kharche Place: Navi Mumbai Date: 18th June,2020

**Company Secretary** 

# PUBLIC NOTICE

Under the instructions of my client, I am investigating the title of the property bearing CTS No. 87, Tikka No. 22, known as THE BOMBAY THANE Co.Op.Hsg.Soc.Ltd.,THANE (herein referred as said property) which is proposed to be charged and mortgage for availing the financial assistance on the said property for upgrading n building new flats for the same.

All person including an Individual, Bank(s), Financial institution(s), Non banking financial institution(s), lenders and /or creditors having any objection claim, right, title and or interest in respect of said property or any part or portion thereof by way of sale, memorandum of understanding, exchange, mortgage, pledge charge, gift, trust, inheritance, succession, possession, lease, tenancy, maintenance, easement, licence, bequest, bequeath, share assignment. Lien, attachment, decree or order of any court of law development rights right of way lis pendans are hereby requested to inform the same in writing, supported with the original documents within a period of 12 days from the date of the publication of this notice failing which, the claim/claims, if any, of such person(s) shall be considered to have been waived / abandoned.

> Advocate C D Bhide E 401 Suncrest, Accolade Society

Near LIC Bldg, Louis wadi, Thane (w) 400604 Place: Thane

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to public at large that, my client Mrs. Kalawati Devi Pandey, is the lawful owner of commercial premises bearing no.101, Big Bazar CHS Ltd., Shivaji Chowk, Lodha Hevean, Nilje, Dombivali (E), Tal. & Dist. Thane 421204, admeasuring 1800 sq. ft. area at first floor along with the open space on ground floor which was let out on rent to Mrs. Vidya Vikas More (Licensee) through Leave and License Agreement dated 24/05/2018, duly registered with Office of the Sub Registrar Kalvan – 3, vide documents sr. no. KLN-3/4455/2018 dated 24/05/2018 in favour of Mrs. Vidya Vikas More (Licensee), having address at Flat No. 101, Building No. 03. Sector-9E, Amarante Residency, Next to D-Mart, Kalamboli Node, Raigharh Navi Mumbai - 410 218. By notice dated 15/01/2020 & 01/02/2020, my client were compelled to cancel and terminate the Leave and License Agreemen due to non-payment of rent and violation of several terms of agreement and same has been intimated through me by notice dated 11/06/2020, however Mrs. Vidya Vikas More did not take the congnizance. I further inform the public at large that not to deal in any arrangement with Mrs. Vidya Vikas More and the same shall not be binding on my client. I further inform to the public at large that my client shall be at liberty and may proceed to deal with the said premises at my client's own discretion.

Nitesh K Singh Advocate

Row House No. 62, Aashiyana, Behind Bharat Gas Agency, Sector – 2, Koparkhairane, Navi Mumbai – 400 709. Cell. 09819 075 002 /9930020799 PH: 022-2754 5001/5002

(A Government of Maharashtra Undertaking) E Tender Notice No.07/2020-2021 (Mumbai)

tract	ors.	J
Sr. No.	Name of Work	Estimated Cost
1	M&R to Ransai Water Supply Scheme Replacement of existing damaged expansion joint & supplying, Providing, erecting and com- missioning, installation of SS 304 Expansion Bellow with allied works 2nd Call	39,30,056.00
2	Addl. Lote-Parshuram Indl. Area Supplying, Providing, Erecting and Commissioning of 5.00 MT electric operated overhead crane at new pure water pump house Lote 2nd Call	15,75,356.00
3	M&R to Roads in Dombivali Industrial AreaRemoval of unauthorized construction As is Where is basis on plot No. C-3, phase-II, Dombivali Indl.Area 2nd Call	0.00
4	M & R to Street Lights in Taloja Industrial	23,74,282.00

fitting in Taloja Industrial Area. -- 2nd Call

MIDC.

Trejhara Solutions Limited

Regd. Office: Unit No. 601, Sigma IT Park, Plot No. R-203, R-204, T.T.C. Industrial Estate, Rabale, Navi Mumbai - 400701. CIN: L72900MH2017PLC292340

Phone: +91-22-4040 8080 Fax: +91 22-4040 8081 Email: investor@trejhara.com Website: www.trejhara.com

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday 23<sup>rd</sup> June, 2020 to consider and approve Audited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter and year ended on 31st March. 2020 and to recommend dividend, if any, subject to approval of Members.

The said information would be available at website a www.trejhara.com and would also be available at website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

For Trejhara Solutions Limited

Place: Navi Mumbai **Date**: 18th June, 2020

Nilesh Kharche Company Secretary



# दी फिनिक्स मिल्स लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय : ४६२. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मंबई - ४०० ०१३. सीआयएन : L17100MH1905PLC000200 दूर. (०२२) ३००१ ६६००, फॉक्स : (०२२) ३००१ ६६०१.

ई-मेल : investorrelations@highstreetphoenix.com वेबसाइट : www.thephoenixmills.con

## सूचना

## (कंपनीच्या समभागधारकांच्या माहितीसाठी) विषय: कंपनीच्या समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १२४ (६) च्या तरतुदींअंतर्गत व गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६, वेळोवेळी सुधारित (नियम) याअंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की लागोपाठ सात वा त्याहून अधिक वर्षांकरित भागधारकांकडून लाभाशाचा दावा न करण्यात आलेल्या अशा सर्व शेअर्सचे हस्तांतरण/क्रेडिट कंपनील गृतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये करावयाचे आहे.

भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की. वित्तीय वर्ष २०१२-१३ दरम्यान घोषित लाभांश जो स्थानांतरण तारखेपासून सात वर्षे कालावधीकरिता अप्रदानित वा दावारहीत राहिला होता तो सप्टेंबर, २०२० मध्ये आयईपीएफकडे अप्रदानित लाभांश खात्यामध्ये जमा केला जाईल. लागोपाठ सात वर्षांकरिता दावारहित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील अनुषंगिक शेअर्ससुद्धा सदर नियमांतर्गत विहित प्रक्रियेनुसार स्थानांतरित

भारतात कोव्हिड १९ महामारीचा उद्रेक व लॉकडाऊनच्या कारणास्तव सदर नियमाच्या अटीअंतर्गत लागोपाठ सात वर्षे वा त्याहून अधिक कालावधीकरिता आपल्या लाभांशाचा दावा न केलेल्या तसेच नियम ांतर्गत आयर्डपीएफकडे ज्यांचे शेअर्स स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा संबंधित भागधारकांना व्यक्तिगत सूचना प्राप्त होणे शक्य होणार नाही. तथापि, अशा भागधारकांना त्यांच्या नोंदीत पत्यांवर त्र्यक्तिगत सूचना पाठवण्याचे सर्व ते प्रयत्न कंपनी करीत आहे किंवा ज्यांनी कंपनीकडे वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ई-मेल पत्ते नोंदवलेले असतील असा भागधारकांना त्यांचा दावारहित लाभांश तपशील देऊन तसेच त्यांना नियत तारखेपर्यंत दावारहित लाभांशाचा दावा करणारी संधी देण्यासंदर्भात ई-मेलद्रारे

कृपया नोंद घ्यावी की. . वित्तीय वर्ष २०१२–१३ दरम्यान घोषित अप्रदानित/दावारहित लाभांश रकमेकरिता दावा करण्याची नियत

तारीख २७.०९.२०२० अशी आहे. संबंधित भागधारकांनी कृपया दि. ३१.०८.२०२० पर्यंत वित्तीय वर्ष २०१२–१३ व त्यापुढील कालावधीकरिताच्या अप्रदानित<sup>ँ</sup>/दावारहित लाभा्ंशाचा दावा करणाऱ्य विनंतीसह कंपनी/कंपनीचे रजिस्टार व शेअर टान्सफर एजंटस यांच्याकडे अर्ज सादर करावा जेणेकरून नियत तारखेपूर्वी दाव्यांची प्रक्रिया करता येऊ शकेल

नियत तारखेपर्यंत संबंधित भागधारकांकडून दावारहित लाभांशासंदर्भात कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास, वरील नियमांच्या अनुपालनांतर्गत कंपनी पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे लाभांश व अनुषंगिक शेअर्सचे स्थानांतरण करील भागधारकांनी कपया नोंद घ्यावी की :

**प्रत्य स्वरूपातील भागधारणासंदर्भात :** नियमांतर्गत आयईपीएफ प्राधिकाऱ्यांच्या डीमॅट खात्यामध्ये शेअर्सच्या स्थानांतरणाकरिता संबंधित भागधारकांद्रारे धारण केलेल्या मळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यात कंपनी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्रे वितरीत करील व अशा वितरणापश्चात संबंधित भागधारकांच्या नावे असलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द ठरतील.

**इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात :** नियमांतर्गत विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ . प्रार्धिकाऱ्यांच्या डीमेंट खात्यामध्ये शेअर्स स्थानांतरित करता येण्याकरितासंबंधित भागधारकांचे डीमेंट खाते बळते केले जाईल. संबंधित भागधारक विहित ई – फॉर्म आयईपीएफ ५ मधून अर्ज करून व कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांना फॉर्म आयईपीएफ ५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेज सादर करून आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडून संबंधित भागधारक स्थानांतरित शेअर्स व लाभांशाचा दावा करू शकतील

कृपया नोंद घ्यावी की, सदर नियमांच्या अनुषंगाने दावारहित लाभांश रक्कम व आयईपीएफकडे स्थानांतरित शेंअर्स यांसंदर्भात कंपनीविरोधात कोणताही दावा करता येणार नाही.

आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांच्या डीमॅट खात्यामध्ये ज्यांचे शेअर्स स्थानांतरित करण्यात यावयाचे आहेत अशा भागधारकांची सूची, संलग्न तपशिलासहित कंपनीची वेबसाइट <u>https://www.thepoenixmills.</u> com/investors वर अपलोड केलेली आहे. पुढील माहिती/स्पष्टिकरणाकरिता भागधारक खालील ठिकाणी लिहू शकतात किंवा संपर्क साधू शकतात

-अ) कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट मे. लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि., सी १०१, १ ला मजला, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (परिचम), मुंबई - ४०० ०८३. दूर. क्र. : + ९१ २४ ४९१८६२७०, फॅक्स + ९१ २२ ४९१८६०६०, ई-मेल : iepf.shares@linkintime.co.in.

ब) थ्री. मंगेश साटविलकर, गुंतवणूकदार संपर्क विभाग, दी फिनिक्स मिल्स लिमिटेड, ४६२, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई – ४०० ०१३, भारत. दूर. क्र. : ०२२–३००१ ६६००, ई–मेल :  $\underline{investorrelations@highstreetphoenix.com}$ 

दी फिनिक्स मिल्स लिमिटेड सही/-

अ. कर्जदाराचे नाव.

देनांक : १८.०६.२०२०

Notice of the Board Meeting

Notice of the Board Meeting
Notice is hereby given, pursuant to
Regulation 47 of SEBI (LODR)
Regulations, 2015, that a meeting of
the Board of Directors' of the
Company will be held On Monday 29<sup>th</sup>
June, 2020 interalia, to consider
approval of the Audited Financial
Statements for the quarter and year
ended March 31, 2020 and to consider
and approve the appointment of a
statutory auditor of the Company in the
place of retiring auditor, whose term of

place of retiring auditor, whose term o appointment ends at the ensuin

Annual General Meeting of the

It may also be noted that the trading

window for dealing in the shares of the Company by the Directors and Designated Persons, pursuant to the Insider Trading Code, is closed from March 31st, 2020 and will remain closed till 3sd July 2020 (both days inclusive)

for Ramasigns Industries Limited (Formerly Known As Rammaica India Limited)

**PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given to the Public that Shri Shailesh Champaklal mehta & SMT. NINA SHAILESH MEHTA, are negotiating to sell the Flat and One Covered Car Parking, more particularly described in the Schedule hereunder written, to our ALL PERSONS having any claim in respect thereof by way of sale, exchange, mortgage gift, charge, trust, inheritance, possession lease. lien or otherwise howsoever are hereby requested to inform about the same in writing to the undersigned at their Office at 501, Niranjan, 99, Marine Drive, Mumbai - 400 002 within 21 days from the date

nereof failing which, the claim or claims

f any of such persons or person will be considered to have been waived and/or

SCHEDULE ABOVE REFERRED TO

nterest in 5 (Five) fully paid-up Shares of Rs. 50/- each embodied in the Share

Certificate No. 6 bearing distinctive Nos

26 to 30 (both inclusive) of the Cumballa

Hill Sujata Co-op. Housing Society Ltd.

and incidental to that has right to use and occupy Flat No. 301 admeasuring 645 sq ft. carpet area on the 3rd Floor and 1 Still

Parking in the building known as "SUJATA"

of CUMBALLA HILL SUJATA Co-or Housing Society Ltd. situated at 143-B

August Kranti Marg, Near Advani Chambe

Mumbai-400 036 bearing C.S. No. 573 of

Malabar & Cumballa Hill Division and

building constructed in the year 1975/76

& the building consist of Ground +7 Floors

(NIRAJ PUNMIYA)

ADVOCATE

दिनांक: १२ जून, २०२०

स्थळ : वसई, पालघर

Dated the 19th June, 2020

abandoned.

On behalf of the Board

Subrat Shukla

Company Secretary

inclusive).

Date 18th June, 2020

::: CFM

परिशिष्ट ४

**गोंदणीकृत कार्यालय :** ए ३, ५ वा मजला, सफल प्रॉफिटेअर प्रल्हाद नगर गार्डन जवळ, अहमदाबाद, ३८० ०१५ **कॉर्पोरेट ऑफिस :** सीएफएम असेटरिकन्स्टक्शन प्रायव्हेट लिमिटेड. १ ला मजला वेक फिल्डहाऊस, स्प्रॉट्ट रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ०३८ फोन :+ ९१ २२ ४००५५२८० /४०० ५५ २८३

पाहा नियम ८ (१)

मीएफएम असेटरिकन्स्टक्शन पायव्हेट लिमिटेड (सी एफ एम- ए आर सी) यांचे पाधिकत अधिकारी यांनी. . सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफफायनान्शिअल असेट्सअँड इन्फोर्समेंट ऑफसिक्युरिटी इंटरेस्ट रॅक्ट२००२ प्रमाणे कलम १३ (९२ ) सहवाचिता नियम (३) सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारांस अनसरून मागणी सचना दिनांकीत १३. ०२. २०२० सरफेसी ऍक्ट२००२कलम १३ (२) जारी करून <mark>मसाला गृह प्रॉपर्टीजप्रायव्हेट लिमिटेड – कर्जदार आणि तारण दार</mark>

क्रमांक १ श्रीमती कृती आरकुमार - संचालक आणि हमीदार, श्री वृषभ एससकलेचा, संचालक आणि हमीदार, मेसर्स एम एमपंजीआजी अँड कंपनी कॉर्पोरेट हमीदार आणि तारण दार क्रमांक २ यांना रु. १८,०६,४९,६७६. ३१/– (रुपये अठरा कोटी सहा लाख एकोणपन्नास हजार सहाशे शहात्तर पैसे **रकतीस मात्र)** ३१. ०१. २०२० प्रमाणे अधिक त्यावरील व्याज, पुढील आकार, आणि खर्च सदरील सूचना . प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आतअदा करण्याची सूचना केली होती. कर्जदार, हमीदार आणि तारणदारसंदरील रक्कम अदा करण्यात असमर्थ ठरले असून, याद्वारे कर्जदार, हमीदार

आणि आम जनता यांना सूचित करण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी कायद्याच्या कलम १३ उपकलम(४ सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट )रूल्स २००२ प्रमाणे त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून गरिशिष्टात विस्ताराने नमूद करण्यात आलेल्या मालमत्तेचाताबा दिनांक १७–०६–२०२० रोजी घेतला आहे. याद्वारे कर्जदार विशेषतः आणि आमजनता याना सूचित करण्यात येते की, त्यांनी संबंधित मालमत्तेसंदर्भा कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करू नये. आणि कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करण्यात आल्यास तोसी एफ एम ए आर सी यांच्या रु. १८,०६,४९,६७६. ३१/- (रुपये अठरा कोटी सहा लाख एकोणपन्नास हजार **सहाशे शहात्तर पैसे एकतीस मात्र)** ३१. ०१. २०२० प्रमाणे अधिक त्यावरील व्याज, पुढील आकार इतक्या

याद्वारे कर्जदारयांचे लक्ष कायद्याच्या कलम १३ उप कलम (८) मधील तरतुदीनुसारसंरक्षित मालमत्ता रिङि करून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या कालावधीकडे वेधून घेण्यात येत आहे

रक्रमांक ४०-४२, जे बेलगाम वाला हाऊस या नावाने ज्ञात आहे, आणि जेभूखंड क्षेत्र सुमारे २३४ चौरस यार्डम्हणजेच १९६. चौरस मीटर्सक्षेत्रावर स्थित आहे. सी एस क्रमांक १७२. भवनेश्वर विभाग, तळमजला+ मजली बांधकाम, जे१ मारिनस्ट्रीट, आनंदीलालपोद्दारमार्ग, मुंबई - ४०० ००२ येथे स्थित आहे आणि त्याच्या वतुःसीमा पुढीलप्रमाणे ( भाडेपट्ट्याने घेतलेल्या जागेचे हस्तांतरणीय भाडे हक्क यांसह आणि त्यावरील इजमेंटरी, पाथवेज, हक्क, लाभ यांच्यासह- तारण दार क्रमांक १ आणि क्रमांक २ यांच्याकडून. **पूर्वेकडे :**पॅसेज आणि न्यापलीकडे बोरजोरजी रुस्तमजी करक यांची भागशः मालमत्ता**, दक्षिणेकडे :** १ मरीन स्ट्रीट जो आता आनंदीलाल पोद्दार मार्ग म्हणून ओळखला जातो, **पश्चिमेकडे:** भागशः खासगी पॅसेज आणि ऐशाबाई अब्दुल अजीज यांची मालमत्ता आणि भागशः सार्वजनिक पॅसेज. उत्तरेकडे: पॅसेज आणि त्यापलीकडेहाजी सलेमा

कंपनीच्या सर्व चालू मालमत्तांचे तारणज्यात कच्च्या मालाचा साठा, मालाचा प्रक्रियाधीन साठा, अर्धा कच्चा माल आणि तयार माल. कंझ्यमेबल स्टोअर आणि स्पेअर्स. बिल्सरिसिव्हेबल. आणि ऋणको आणि विद्यमान आणि भविष्यकालीन सर्व त्या चल मालमत्ता सूचना दिनांकीत १३. ०२. २०२० ही सरफेसी कायदा कलम १३ (२) प्रमाणे जारी करण्यात आली अस्न

वरील उल्लेख केलेल्या सर्व पक्षकारांना देण्यात आली आहे. सचना दिनांकीत १३.०२.२०२० ला आतापर्यंत कोणत्याही पक्षकाराकडन कोणतीही हरकत प्राप्त झालेली नाही.

दिनांक : १७-०६-२०२० प्राधिकृत अधिकारी, सी एफएमअसेटरिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड.

(सीएफएम - एआरसी ट्रस्ट -१पीएमसी यांचे विश्वस्त म्हणून कार्यरत)

## दाई-इची करकारिया लिमिटेड

सीआयएन : L24100MH1960PLC011681 नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विञ्चलदास ठाकरसी मार्ग, न्यु मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०. ई-मेल : investor@dai-ichiindia.com दूर. : ०२२–२२०१ ७१३०/२२०१ ५८९५ फॅक्स : ०२२–२२०९ ६९७६.

## कंपनीच्या शेअर्सचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) संस्पेन्स अकाऊंटमध्ये स्थानांतरण

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १२४ च्या तरतुदी सहवाचन गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी ग्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) नियम, २०१६ सुधारित केल्यानुसार (सदर नियम) याअंतर्गत वित्तीय वर्षे २०१२-१३) करिताचा लाभांश जो सात वर्षांच्या कालावधीकरिता टावारहित राहिलेला आहे तो गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी (आयईपीएफ)मध्ये स्थानांतरित करण्यात येईल. लागोपाठ सात वर्षांकरिता भागधारकांद्वारे दावारहित राहिलेल्या लभांशासंदर्भातील अनुषंगिक शेअर्ससुद्धा गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयर्डपीएफ) मध्ये स्थानांतरण करण्यात येतील.

सदर नियमाअंतर्गत विहित तरतदींनुसार कंपनीने वित्तीय वर्ष २०१२-१३ पासून लागोपाठ सात वर्षांकरिता नाभांशाचा दावा न केलेल्या ज्या भागधारकांचे शेअर्स गुंतवणूकदार शिक्षण व सरक्षण निधी (आयईपीएफ)म ध्ये स्थानांतरित व्हावयाचे आहेत अशा संबंधित भागधारकांना कंपनीने व्यक्तिगत पत्रव्यवहार पाठवलेला आहे. कंपनीने असे भागधारक व आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात यावयाच्या शेअर्सचा तपशील आपली वेबसाइट <u>www.dai-ichiindia.com</u> वर अपलोड केला आहे. भागधारकांनी कृपया दावा न केलेले लाभाश तसेच आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात यावयाच्या शेअर्सचा तपशील पडताळून घ्यावा.

संबंधित भागधारकांनी दि. ३० जुलै, २०२० पर्यंत कंपनी/रजिस्ट्रारकडे सन २०१२-१३ करिताच्या अप्रदानित नाभांशाचा दावा करणाऱ्या विनंतीसमवेत विनंती पाठवावी जेणेकरून शेअर्स आयर्डपीएफमध्ये स्थानांतरित करण्यात येणार नाहीत. याची नोंद घ्यावी की, दि. ३० जुलै, २०२० पर्यंत कंपनी/रजिस्ट्रारना कोणताही व्रतिसाद वा दावा प्राप्त न झाल्यास, कंपनी पुढील कोणतीही सूचना न देता नियमांमध्ये विहित प्रक्रियेचे पालन

करून अशा शेअर्सचे आयईपीएफमध्ये हस्तांतरण करील जी बाब खालील स्वरूपातील असेल अ) डीमॅट स्वरूपात शेअर धारण असल्यास : डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या सहाय्याने शेअर्सचे आयर्डपीएप . धिकाऱ्यांच्या डीमॅट खात्यामंध्ये थेट स्थानांतरण करण्यात येईल

ब) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर धारण असल्यास – ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करून व तत्पश्चात आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडे स्थानांतरण करून.तुमच्या नावे नोंदणीकृत असलेले व तुमच्याद्वारे धारण केलेले मळ शेअर प्रमाणपत्रे आपोआप रद्द ठरतील. संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, दावारहित लाभांश तसेच आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात

आलेले शेअर्सचा सदर शेअर्सवर प्राप्त सर्व लाभ, काही असल्यास, यांसमवेत त्यांना नियमांद्वारे विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकाऱ्यांकडून पुन्हा दावा करता येऊ शकेल. संबंधित भागधारकांना वरील प्रकरणे तसेच नियमासंदर्भात काही शंका असल्यास ते कंपनीचे रजिस्ट्रार

ट्रान्सफर एजंट – शेओरेक्स डायनॅमिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०८३. दूर. : २८५१ ५६०६/२८५१ ५६४४/२८५१ ६३३८, फॅक्स २८५१ २८८५, ई-मेल : support@sharexindia.com येथे संपर्क साधावा.

दाई-इची करकारिया - लिमिटेड करिता सही/-कविता थाडेश्वर

मागणी सचनेनसार मागणी

कंपनी सचिव

ठेकाण : मुंबई दिनांक : १८.०६.२०२०

हमीदाराचे नाव

कॅथॉलिक बँक बिल्डिंग, पापडी नाका, वसई (प.), जिल्हा पालघर (महा. रा.)-४०१ २०७

द्र. क्र. ०२५० २३२८३२६, ०२५० २३२२०५३

# मागणी सूचना

(सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार)

**बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बँक लि.** यांनी खालील कर्जदारांना कर्ज मंजूर केले होते, जे **बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बँक लि**. च्या नावे मनुल्य/कायदेशीर गहाण/ नोंदणीकृत गहाण निर्माण करून मिळकतीद्वारे सुरक्षित होते. सदर कर्जाचा परतावा अनियमित आहे आणि खाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे निर्देश व मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिमत: एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे.

**बॅसीन कॅथॉलिक को– ऑप. बॅंक लि.** यांनी त्यामळे सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत त्यांचे हक्क लागू केले असून कर्जदार आणि हमीदारांना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अनुसार मागणी सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत नमूद केलेली एकूण थकबाकी चुकती करण्यासाठी बोलावणे होते. सूचना बँकेला दिलेल्या पत्त्यावर सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये कर्जदार आणि हमीदार यांना जारी करण्यात आली होती. सचना आरपीएडीमार्फत पाठविण्यात आली होती जी दावारहित/ सोडन गेले/अपरा पत्ता या कारणासह न बजावता परत आली. कर्जदार आणि हमीदारांनी सदर सूचनेच्या प्राप्तीची पोच दिलेली नाही.

तारण मत्तेचे वर्णन

अ.	कजदाराच नाव,	हमादाराच नाव	तारण मत्तच वणन	मागणा सूचननुसार	मागणा
क्र.	खाते क्र. आणि			थकबाकी आणि	सूचनेची तारीख
	शाखा			एनपीए तारीख	
ę	मे. के९ दि कॉस्टलाईन भागीदार श्री. प्रमोद एस. कुंजिर, प्रसाद एस. कुंजिर ओडी सीसी १८ बीडीएलएन ११	१) श्री. प्रमोद एस. कुंजिर, २) प्रशांत एस. कुंजिर ३) चेतन कुंजिर ४) नरेंद्र लक्ष्मण शेडगे	दुकान क्र. बी-३ (मिळकत क्र. १९२६८), दुकान क्र. बी-५ (मिळकत क्र. १९२६९), कार्यालय क्र. बी-५, (मिळकत क्र. १९२७०), कार्यालय क्र. आर१-१बी, (मिळकत क्र. १९२७१), कार्यालय क्र. आर१-३बी, (मिळकत क्र. १९२७१), कार्यालय क्र. आर१-३बी, (मिळकत क्र. १९२७३), कार्यालय क्र. आर१-३बी, (मिळकत क्र. १९२७३), कार्यालय क्र. आर१-४बी, पाहला मजला, स्थामा प्रेस्टिज सोसायटी, विजय सेल्ससमोर, कोकणे चौक, गाव पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड, पुणे.	\$73,43,003.78 \$73,43,003.78 \$73,7089	03.07.7070
?	मे. ए. एम. एंटरप्रायईज भागीदार अर्चना दिलिप शेवाळे मीना गोविंद कुटे बीडीएलएन १२ आकुडीं पुणे	९) सतिश किरण कुटे २) प्रविण गोविंद कुटे	फॅक्टरी बिल्डिंगसह प्लॉट क्र. पीएपी-पीएची-पीएच-IV-९, एमआयडीसी चाकण इंडस्ट्रियल एरिया, गाव निगोजेम, तालुका खेड, पुणे	₹. १३२,२५,२३३.०० ३१.१२.२०१९	03.07.7070
¥	श्री. रियाझ मेहबूब खान एसएसएलएन ३३६३ नालासोपारा पूर्व	१) नरेश विश्वनाथ मुचलांबे २) विश्वास लक्ष्मण सावंत	फ्लॅट क्र. १०२, १ ला मजला, अनुराधा सीएचएस लि., तुलिंज रोड, नालासोपारा (पूर्व).	रु. १६,११,५३८.०० १३.१२.२०१९	१५.०२.२०२०
8	श्री. परेशकुमार भुछन तिवारी एसएसएलएन ३३५३ नालासोपारा पूर्व	१) संतोष कुमार भुक्लन तिवारी २) अभिजित संतोष त्रिपाठी	दुकान क्र. १०३, १ ला मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. १, इच्छापूर्ती साई प्रेस्टिज सीएचएस लि., गाव मोरे, नालासोपारा (पूर्व)	रु. ३२,६५,११३.०० ३१.१२.२०१९	१५.०२.२०२०
ų	श्री. संतोष कुमार भुल्लन तिवारी	१) परमेश कुमार भुल्लन तिवारी	दुकान क्र. १०४, १ ला मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. १, इच्छापूर्ती		१५.०२.२०२०

नालासोपारा पूर्व मोरे, नालासोपारा (पूर्व) वरील कर्जदार आणि हमीदार यांना कलम १३(२) अन्वये सूचना जारी केल्यापासून ६० दिवसांत प्रयोज्य दराने पुढील व्याजासह मागणी सूचनेनुसार थकबाकीचे प्रदान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटर्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीनुसार ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील पावले उचलण्यात येतील.

एसएसएलएन ३३५४ २) अभिजित संतोष त्रिपाठी | साई प्रेस्टिज सीएचएस लि., गाव

प्राधिकृत अधिकारी



22, Rajabahdur Mansion 4th Floor Opp. S.B.I. Main Branch, Near Stock Exchange, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023

## NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of he Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 26th June, 2020 inter-alia to consider and approve the following natters:

1. Audited Financial Results of the Company for the fourth quarter and year endec 1st March, 2020;

Shifting of the Registered Office of the Company from the "State of Maharashtra" to the "National Capital Territory of Delhi" subject to the approval of members at the ensuing Annual General Meeting and 3. other matter, if any For JAYABHARAT CREDIT LIMITED

**Arun Mitter** 

Director

Place: Mumbai Date: 18.06.2020

# कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

pri Global Copiral Limited नोंदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालय : ५०२, टॉवर-ए, पेनी-सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेट सर्कल कार्यालय:- कॅग्री ग्लोबल कॅपीटल लिमिटेड २रा मजला, ३बी पुसा रोड राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली-४४०००५

## जोडपत्र 🗤 कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे (सीजीसीएल) प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि अन्वये आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम : अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदार/हमीदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. सदर कर्जदार/सहकर्जदार/हमीदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, कर्जदार यांना आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कंपनीच्या प्राधिकत अधिकाऱ्यांद्रागे सदर ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. तारणमत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, त्रदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सीजीसीएल च्या रकमेसह खालील नमूद पुढील व्याजाच्या

	1411 4671.					
अ.	कर्जदार/हमीदाराचे नाव	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)	मागणी सूचना	कब्जाची तारीख		
क्र.			तारीख आणि रक्कम			
۶.	कर्ज खाते क्र.	रामचंद्र लेन एक्स्टे, एव्हरशाईन नगर, मुव्ही टाईम टॉकीजजवळ,	29-02-2020	१५-०६-२०२०		
	एलएनसीजीसीएएनडीटीएल०००००९२१४	मालाड (पश्चिम), मुंबई ४०००६४ येथील सर्व्हे क्र. २६ हिस्सा क्र. १,	₹.			
	आमची गोरेगाव शाखा)	३ आणि ५ सी.टी.एस. क्र. ३०७ धारक जिमनीवरील वलानी गाव,	७०,५३,६२२.००			
	आरती रमेशचंद्र त्रिपाठी (कर्जदार)	मालाड लिंक रोडची पश्चिम बाजू येथील ''मालाड निळकंठ'' को-				
	सत्यवती महेंद्रकुमार त्रिपाठी	ऑप. हाऊसिंग सोसायटी अशा ज्ञात इमारतीमधील मोजमापित ४३०				
	महेंद्र कुमार त्रिपाठी,	चौ. फू. बिल्टअप क्षेत्र सी विंगच्या तळमजल्यावरील फ्लॅट क्र. १ च्या				
	रमेशचंद्र महेंद्र त्रिपाठी (सह कर्जदार)	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभागासह विद्यमान आणि भविष्यातील				
		त्यावरील बांधकाम				
٦.	कर्ज खाते क्र.	सिटी सर्व्हे क्र. १४५, आणि १४६ (सध्याचा सिटी सर्व्हे क्र. ८२६	98-03-2020	१५-०६-२०२०		
	एलएनसीजीसीएमयुएमटीएल०००००३९२१	आणि ८२७), आंबिवली, मनिष नगर, जे. पी. रोड, अंधेरी (पश्चिम),	₹.			
	आमची मुंबई शाखा)	मुंबई ४०००५३ धारक जमिनीच्या प्लॉट येथे स्थित क्र. सी-२१०,	८३००८४५.००			
	फिल्ड ग्लोबल (कर्जदार)	दुसरा मजला, मोजमापित क्षेत्र ३०० चौ. फू. बिल्ट अप म्हणजेच				
	मे. मल्हार एंटरप्रायझेस	२७.८८ चौ. मी. बिल्टअप शी समतुल्य, मनिष व्हिला को-ऑप.				
	मे. मेडफिल्ड इंडिया,	हाऊ. सोसायटी लिमिटेड, बिल्डिंग क्र. २८ धारक फ्लॅट परिसराचे सर्व				
	संदीप आर. सोळंकी,	ते भाग आणि विभागासह विद्यमान आणि भविष्यातील त्यावरील				
	सविता संदीप सोळंकी (सह कर्जदार)	बांधकाम.				
ठिव	ठिकाण : मुंबई दिनांक : १९/०६/२०२० सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरिता (सीजीसीएल)					

## **BSE LIMITED** CIN: L67120MH2005PLC155188

Regd. Office: 25<sup>th</sup> Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. Tel: 022 2272 1233/34

Email: bse.shareholders@bseindia.com • Website: www.bseindia.com

# व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ढ़कश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) घेण्यात येणाऱ्या पंधराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेबद्दल माहिती

समभागधारकांनी कृपया या गोष्टीची नोंद्र घ्यावी की, कंपनी कायदा २०१३ आणि त्याअंतर्गत करण्यात आलेले नियम सोबत वाचावे कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाने जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० आणि सिक्युरिटीज अँड एक्श्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)ने जारी केलेल्या परिपत्रक क्रमांकः सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/ पीं/ २०२०/७९ (यानंतर एकत्रितरित्या 'परिपत्रके' असे संबोधित) मधील तरतुदींची पूर्तता करून सभेच्या सुचनेत नमुद्ध करण्यात येणारे व्यवहार पूर्ण करण्यासाठी बीएसई लिमिटेड (कंपनी) ची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३० जुलै २०२० रोजी ढुपारी ३.०० वाजता (आयएसटी) व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाणार आहे.

सद्यस्थितीचा विचार करता आणि सचना तसेच वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्यातील अडथळे लक्षात घेऊन आणि उक्तनिर्देशित परिपत्रकानुसार, एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०९९-२० चा वार्षिक अहवाल समभागधारकांना डिपॉझिटरी सहभागी (गीं)कडे नोंद्रणीकृत असलेल्या इमेल पत्यांवर फक्त इमेलद्वारे पाठवण्यात येईल. वार्षिक अहवालासोबत सूचना कंपनीच्या <u>www.bseindia.com</u> आणि नेशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (जिथे कंपनी नोंदणीकृत आहे) <u>www.nseindia.com</u> या वेबसाइटवर ही उपलब्ध

समभागधारकांना एजीएमच्या सुचनेत नमुद्ध केलेल्या व्यवहारांबाबत आपले मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, दूरस्थ पद्धतीने (दूरस्थ इ-मतदान कालावधीत) किंवा एजीएमदरम्यान (इ–मतदानासाठी खिडकी कार्यरत होईल तेव्हा) देता येईल. तुमचा इमेल पत्ता डिपॉॉझटरी सहभागी (गीं)कडे नोंबवलेला असल्यास दरस्थे इ-मतदानासाठीची लॉगिन माहिती तूमच्या नोंदणीकृत इमेल पत्त्यावर पाठवली जाईल. कृपया नोंद घ्या की, व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि एजीएमदरम्यान ठरावांवर मतदान करण्यासाठी यांच लॉगिन

ज्या समभागधारकांचे इमेल पत्ते/ बँक तपशील लाभांश मिळण्यासाठी नोंदवण्यात आलेले नाहीत त्यांना खालील प्रक्रियेचे पालन करून नोंदवण्याची विनंती करण्यात येत आहे:

- डिमॅट स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या समभागधारकांनी आपल्या संबंधित डिपॉझिटरी सहभागी (गीं)शी संपर्क साधल्यावरच त्यांचा इमेल पत्ता/ बँक तपशील नोंदणीकृत/ अद्ययावत केला जाईल.
- प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे भागधारक आपला इमेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्याकडे या इमेल पत्थावर – einward.ris@kfintech.com इमेल आणि विनंती पत्राची सही आणि स्कॅन केलेली प्रत ज्यावर इमेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक असेल, पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत आणि समभाग प्रमाणपत्राची एक प्रत आपला इमेल पत्ता नोंदवण्यासाठी तसेच वार्षिक अहवाल, एजीएम सूचना आणि इ-मतदानाशी संबंधित सूचना मिळवण्यासाठी पाठवू शकतात. अतिरिक्त तपशील जसे बँकेचे नाव आणि शाखा तसेच बँक खाते प्रकार, बँक खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर क्रमांक, ११ अंकी आयएफएससी कोड आणि रह्न केलेल्या धनादेशाची एक स्कॅन केलेली प्रत बँक खाते तपशील अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असतील.

ज्या समभागधारकांनी आरटीए/ त्यांच्या डिपॉझिटरी सहभागी (गीं)कडे आपले इमेल पत्ते नोंदवलेले नाहीत किंवा ज्यांना वार्षिक अहवाल एजीएम सचना आणि मतदानाशी संबंधित सचना मिळालेल्या नाहीत त्यांना <u>www.bseindia.com</u> येथे भेट देऊन येथे क्लिक करण्याची विनती केली जात आहे <u>https://karisma.kfintech.com/mobilereg/mobileemailreg.aspx?uc=E295D9F5-9F8F-482-8437-</u> DBCF4B67A2 जेणेकरून त्यांचे इमेल पत्ते तात्पुरत्या स्वरूपात १५ व्या एजीएमसाठी नोंदणीकृत करता येईल आणि त्यात नमूद प्रक्रियेचे \_\_\_\_\_\_ पालन करून वार्षिक अहवाल, एजीएम सूचना आणि मतदानाच्या सूचना मिळवता येतील.

मतदान आणि व्हीसी/ ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठीच्या सचनाही एजीएमच्या सचनेत देण्यात येतील आणि आरटीएच्या www.evoting.karvy.com या वेबसाइटवर अपलोड केल्या जातील.

बीएसई लिमिटेडसाठी

पाजक्ता पोवळे

कंपनी सचिव आणि पूर्तता अधिकारी

सदस्यत्व क्र. ए२०१३५

ठिकाणः मंबई दिनांकः १८ जून, २०२०

MUTUALFUNDS

Haq, ek behtar zindagi ka.

# **NOTICE - DIVIDEND DECLARATION**

Name of the Scheme / Plan	Divid	antum of end (Gross utable Amt.)*	Face value	NAV as on 17.06.2020 (per unit)	
	%	₹ per unit	,	Plan / Option	₹
UTI - Treasury Advantage Fund	1.00	10.00	1000	Regular Plan-Quarterly Dividend Option	1135.9063
UTI - Treasury Advantage Fund	1.00	10.00	1000	Discontinued -Quarterly Dividend Plan	1682.0166
UTI - Banking & PSU Debt Fund	1.00	0.10	10	Regular plan-Quarterly Dividend Option	11.3820
UTI - Banking & PSU Debt Fund	1.00	0.10	10	Direct Plan-Quarterly Dividend Option	12.3552
UTI - Short Term Income Fund	1.50	0.15	10	Regular Plan-Quarterly Dividend Sub-Option	12.5178
UTI - Short Term Income Fund	1.50	0.15	10	Direct Plan-Quarterly Dividend Sub-Option	13.3811
UTI - Dynamic Bond Fund	1.50	0.15	10	Regular Plan-Quarterly Dividend Option	12.1334
UTI - Bond Fund	1.00	0.10	10	Regular Plan-Quarterly Dividend Option	13.5121
UTI - Bond Fund	1.00	0.10	10	Direct Plan-Quarterly Dividend Option	16.7639
UTI-Ultra Short Term Fund	0.75	7.50	1000	Regular Plan-Quarterly Dividend Option	1093.4088
UTI - Gilt Fund	1.50	0.15	10	Direct Plan-Dividend Plan	24.8125
UTI - Gilt Fund	1.50	0.15	10	Discontinued-PF Plan- Dividend Option	20.5195
UTI - Medium Term Fund	1.00	0.10	10	Regular Plan-Quarterly Dividend Option	10.8977
UTI - Medium Term Fund	1.00	0.10	10	Direct Plan-Quarterly Dividend Option	11.3746
UTI - Corporate Bond Fund	1.00	0.10	10	Direct Plan-Quarterly Dividend Option	11.4958
UTI - Corporate Bond Fund	1.00	0.10	10	Regular Plan-Quarterly Dividend Option	11.3735
UTI - Floater Fund	1.00	10.00	1000	Direct Plan-Quarterly Dividend Option	1158.5324
UTI - Floater Fund	1.00	10.00	1000	Regular Plan-Quarterly Dividend Option	1098.1350

Record date for all the above mentioned schemes/plans will be Wednesday, June 24, 2020

\*Distribution of above dividend are subject to the availability of distributable surplus as on record date. Dividend payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable).

Pursuant to payment of dividend, the NAV of the dividend options of the schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the dividend options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each dividend distribution shall be entitled to receive the dividend so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of dividend to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of dividend.

Mumbai June 18, 2020

Toll Free No.: 1800 266 1230

Website: www.utimf.com

# The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 – 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-U65991MH2002PLC137867). For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form. UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

बॅसीन कॅथॉलिक को- ऑप. बँक लि. (शेंड्युल्ड बँक)